



नाशिक वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
बांधकाम परवाना

जा.क्र. / नांवाशमनपा / नरवि / 119/A/10
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
दिनांक : 05/06/2016

प्रति,

साई डेव्हलपर्सचे भागिदार

१) श्री. हरीष मोहनदास लालवाणी २) सुनिल रमाकांत जोन्नावार
रा. सन्मान टॉवर, नांदेड.

विषय :- सि.स.नं. १०३१३ स.नं. १३/ए/२ ग.नं. ---- घर क्र. ----

प्लॉट नं. १३, १४, १५ मौजे असदुल्लाबाद येथे बांधकाम करण्याच्या मंजूरी बाबत.

संदर्भ :- १. आपला दि. २०-०२-१० रोजी वास्तुशिल्पकार, यांचे मार्फत सादर केलेला आहे.

२. संचिका क्र. १२६/१६/०९-१० टोकन क्र. १२३ दि. २०-०२-१०

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ व ६९ अन्वये

सि.स.नं. १०३१३ स.नं. १३/ए/२ ग.नं. ---- घर क्र. ----

प्लॉट नं. १३, १४, १५ मौजे असदुल्लाबाद मध्ये ८३१.०० चौमी. भूखंडाचा विकास करावयास मुंबई

प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ व २५४ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दि. १९-०५-१०

च्या अर्जास अनुसरून पुढील शर्तीस अधिन राहून तुमच्या मालकीच्या ८३१.०० चौ.मी. जागेत नकाशावर हिरव्या रंगाने

१) श्री. हरीष मोहनदास लालवाणी २) सुनिल रमाकांत जोन्नावार

दुरुस्ती दाखविल्या प्रमाणे तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, रहिवास

कारणास्तव दुकाने बाडे भिंतीच्या इमारतीच्या बांधकामाबाबत जागेवर मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी व बिनशेती

वापर परवानगी मिळण्यासाठी अंतरीम स्वरूपाचे मंजूरी पत्र देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी हक्का संदर्भात

कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहाल या अटीवर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत

आहे.

१. हे अंतरीम मंजूरीपत्र प्रमाणपत्र दिल्याचे तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजूरीपत्राचे

नुतनीकरण मुदत संपल्या आधी करणे आवश्यक आहे. नुतनीकरण करताना किंवा नविन परवानगी घेताना त्यावेळी

अस्तित्वात आलेल्या नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.

२. नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.

३. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळणेसाठी मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांजकडून बिनशेती परवानगी घेण्याची जबाबदारी

आपणावर राहिल. व बिनशेतीच्या परवानगीची एक सत्यप्रत महापालिकेकडे पाठविणे आवश्यक राहिल.

४. बांधकाम सुरु करण्यापूर्वी महापालिकेकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेणेत यावे.

५. इमारतीचे बांधकामाच्या सुरुवातीला मंजूरीपत्र केलेल्या नकाशा, प्रमाणपत्रे आणि मालकी दाखले या अटीप्रमाणे बांधकाम प्रारंभ

प्रमाणपत्र घेतलेनंतर करता येईल.

६. वाडेभित बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे मंजूर नकाशाप्रमाणे वाडेभितेचे बांधकाम केल्याबाबतचे प्रमाणपत्र

महापालिकेस सादर करण्यात यावे.

७. सादर अभिन्यासात तसेच इमारत नकाशात व त्याप्रमाणे बांधकामात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतले

शिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सादरचे अंतरीम मंजूरीपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल व आपणा

विरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ अन्वये कडक कार्यवाही करण्यात येईल.

८. इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद

यांचेवर राहिल.

९. नकाशात दाखविलेल्या गाळ्यांच्या संख्येमध्ये व नियोजनामध्ये पूर्व परवानगी शिवाय बदल करू नये.

१०. जागेतून किंवा जागेजवळून अतिदाब, विद्युत वाहिनी जात असल्यास संबंधीत खात्याकडून नाहरकत दाखला घेतला पाहिजे

व त्याची सत्यप्रत या कार्यालयास सादर केली पाहिजे.

११. जागा महामार्ग किंवा रेल्वे मार्गास सन्मुख लागून किंवा ३० मी. अंतरापर्यंत असल्यास संबंधीत खात्याकडून नाहरकत

दाखला घेतला पाहिजे व त्याची सत्यप्रत या कार्यालयास सादर केली पाहिजे.

१२. भूखंडाकडे जाण्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. अंतरीम मंजूरीपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे

दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महापालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत

इमारतीकडे जाण्याच्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.

१३. जागेत जुने भाडेकर असल्यास त्यांच्या बाबद योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यामध्ये कांही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल व त्या बाबतीत महापालिका जबाबदार राहणार नाही. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रासाठी, भाडेकरू/कब्जेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

१४. सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिस्सारण विभाग, म.न.पा. नांदेड यांच्या परवानगी शिवाय वळवू अथवा बंद करू नये.

१५. सदर प्रकरणी चुकीची व अपूर्ण माहिती दिली असल्यास सदर अंतरिम मंजूरीपत्र रद्द समजण्यांत येईल.

१६. प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महापालिके कडून उपलब्धते नुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहीनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्वखर्चाने टाकणे आवश्यक राहिल. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत पाणी पुरवठा विभागाकडून निर्देश घेवून त्या प्रमाणे अंमलबजावणी करणे आपणावर बंधनकारक राहिल. तसेच या बाबत शासनाचे दि.१०.०३.०५ नुसार कार्यवाही करणे बंधाकारक राहिल.

१७. प्रस्तावित बांधकाम करतेवेळी भूकंपरोधक बांधकाम तंत्राचा वापर करावा.

१८. सदर जागेत बांधकाम करण्या बाबतच्या पुर्वीचा परवाना असेल तर तो या अंतरिम मंजूरीपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.

१९. सदर जागेत विहिर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.

२०. गटाराचे व पावसाचे पाण्याचा निचरा होणे करिता महापालिकेच्या गटारात जोडणीसाठी पक्या स्वरुपाची गटारे बांधावीत.

२१. बांधकामासाठी नळाचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतः बांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.

२२. भविष्यात रस्ता रुंदीकरणसाठी जागा मालकाच्या ती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.

२३. बांधकाम प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशा प्रमाणे जागेवर आखणी ता. नि. भू. अ. यांचे मार्फत करून घ्यावी व त्यांचे कडील प्रमाणित मोजनी नकाशाची प्रत, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेणेसाठी हे मंजूरीपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षांचे आत सादर करावी.

२४. भूखंडातील विकास योजना रस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसित करून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस विनामूल्य हस्तांतरित करणे लागेल.

२५. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्र घेवून त्याची सत्यप्रत या कार्यालयास सादर करावी.

२६. जलनिःस्सारण विभाग व मलनिःस्सारण विभाग, अग्निशमन विभाग नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांचेकडील ना हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.

२७. जागेच्या व इमारतीच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल.

२८. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरिता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल. तसेच निरुपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्या ठिकाणी स्वखर्चाने वाहून टाकणे बंधनकारक राहिल.

२९. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरू करता येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तुशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.

३०. ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्याची व्यवस्था करावी.

३१. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेणेसाठी वरील प्रमाणे सर्व ना हरकत दाखल्यानुसार इमारतीचे नकाशात फेरबदल करण्यासाठी या कार्यालयाची पुन्हा मंजूरी घेणे आपणावर बंधनकारक राहिल.

३२. वाडेभित व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे मंजूर नकाशाप्रमाणे वाडेभित व जोत्याचे बांधकाम केल्याबाबतचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करण्यात यावे व ते या कार्यालया कडून तपासून घेवून जोते पूर्णत्वाचा दाखला घेण्यांत यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यांत यावे.

सहाय्यक संचालक नगर रचना

व त्याकरिता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड प्रतिलिपी व माहितीस्तव

१. मा. जिल्हाधिकारी, नांदेड

२. उप आयुक्त, अनाधिकृत बांधकाम विभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

३. सहाय्यक संचालक नगर रचना, शाखा कार्यालय, नांदेड

करण्यासाठी या कार्यालयाची पुन्हा मंजूरी घेणे आपणावर बंधनकारक राहिल.



वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र

जा.क्र. / नांवाशमनपा / नरवि / 119/3/10
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड
दिनांक : 05/06/2010

प्रति,

साई डेव्हलपर्सचे भागिदार

१) श्री. हरीष मोहनदास लालवाणी २) सुनिल रमाकांत जोन्नावार

रा. सन्मान टॉवर, नांदेड.

विषय : - सि.स.नं. १०३१३ स.नं. १३/ए/२ ग.नं. ---- घर क्र. ----

प्लॉट नं. १३, १४, १५ मौजे असदुल्लाबाद येथे बांधकाम करण्याच्या मंजूरी बाबत.

संदर्भ : - १. आपला दि. २०-०२-१० मोजे वास्तुशिल्पकार, यांचे मार्फत सादर केलेला आहे.

२. सचिका क्र. १२६/१७/०९-१० टोकन क्र. १२३ दि. २०-०२-१०

३. परवाना क्र 119/A दिनांक 05/06/10

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ व ६९ अन्वये
सि.स.नं. १०३१३ स.नं. १३/ए/२ ग.नं. ---- घर क्र. ----

प्लॉट नं. १३, १४, १५ मौजे असदुल्लाबाद मध्ये ८३१.०० चौमी. भूखंडाचा विकास करावयास मुंबई

प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ व २५४ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दि. १९-०५-१०

च्या अर्जास अनुसरून पुढील शर्तीस अधिन राहून तुमच्या मालकीच्या ८३१.०० चौ.मी. जागेत नकाशावर हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्या प्रमाणे तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, रहिवास कारणास्तव बुकने वडे भिंतीच्या इमारतीच्या बांधकामाबाबत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे. इमारतीच्या व जागेच्या मालकी हक्का संदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहाल या अटीवर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

१. हे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिल्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजूरीपत्राचे नुतनीकरण मुदत संपल्या आधी करणे आवश्यक आहे. नुतनीकरण करताना किंवा नविन परवानगी घेताना त्यावेळी

अस्तित्वात आलेल्या नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.

२. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ व ६९ अन्वये नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.

३. बांधकाम चालू करण्यापुर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.

४. ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातील जमीनीव्यतीरीक्त अन्य जमीनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.

५. इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशा प्रमाणे आणि घालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.

६. वाडे भित्त व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे मंजूर नकाशाप्रमाणे वाडेभित्त व जोत्याचे बांधकाम केलेल्या बाबतचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावयात याचे व त्या कार्यालयाकडून तपासून घेवून पूर्णत्वाचा दाखला घेण्यात यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.

७. सदर मंजूर नकाशा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा फेरफार पुर्व परवानगी घेतल्या शिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे बांधकाम प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.

८. इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफटी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद यांचेवर राहिल.

९. नकाशात दाखवलेल्या गाळ्यांच्या संख्येमध्ये व नियोजनामध्ये पुर्व परवानगी शिवाय बदल करू नये व त्यामध्ये नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील. कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.

१०. भूखंडाकडे जाण्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महापालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे जाण्याच्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.

११. जागेत जुने भाडेकरू असल्यास त्यांच्या बाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यांमध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाचे करणे आवश्यक राहिल व त्या बाबतीत महापालिका जबाबदार राहणार नाही.

१२. सदर जागेत विहिर असल्यास ती संबंधीत विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.

१३. सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिस्सारण विभाग, म.न.पा. नांदेड यांच्या परवानगी शिवाय सळवू अथवा बंद करू नये.
१४. सदर प्रकल्पाची चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल.
१५. बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकायचाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल प्र. कारीता. निप्रमाप्रमाणे लागणी रक्कम (वंड झाल्यास त्यासह रक्कम) करावी लागेल. तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्या ठिकाणी वाहून टाकणे बंधनकारक राहिल.
१६. प्रस्तूत भूखंडास पिण्याचे पाणी महापालिकेकडून उपलब्धते नुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहीनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्वखर्चाने टाकणे आवश्यक राहिल. रन वॉटर हार्वेस्टिंग बाबत पाणी पुरवठा विभागाकडून निर्देश घेवून त्या प्रमाणे अंमलबजावणी करणे आपणावर बंधनकारक राहिल. तसेच या बाबत शासनाचे दि.१०.०३.०५ नुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहिल.
१७. सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पुर्वीचा परवाना असेल तर तो या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
१८. गटाराचे व पावसाचे पाण्याचा निचरा होणे करिता महापालिकेच्या गटारांस जोडणीसाठी पक्का स्वरूपाची गटारे बांधावीत. तसेच बांधकामासाठी नळाचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतः बांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
१९. नकाशात रस्ता रुंदीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल. तसेच भूमिपूत रस्ता रुंदीकरणासाठी जागा लागल्यास ती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
२०. रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि. भू. अ. यांचे मार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजनी, नकाशाची प्रत, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिलेल्या तारखेपासून एक वर्षाचे आत सादर करावी.
२१. भूखंडातील विकास योजना रस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसित करून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे लागेल.
२२. जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा, उद्यान विभाग नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांचेकडील ना हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.
२३. जागेच्या व इमारतीच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपुर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल.
२४. वरील प्रमाणे सर्व ना हरकत प्रमाणपत्र दाखल्यानुसार इमारतीचे नकाशात फेरबदल करणेसाठी या कार्यालयाची पुन्हा मंजूरी घेणे आपणांवर बंधनकारक राहिल.
२५. नकाशात दाखविलेल्या प्रमाणे बांधकामाचा रहिवास कारणास्तव उपयोग करावा.
२६. भूखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.
२७. बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरू करता येणार नाही. बांधकाम पुर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तुशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
२८. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौर उर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.
२९. ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्याची व्यवस्था करावी.
३०. सदर बांधकामाचा प्रमाणपत्राच्या सोबत संदर्भित बांधकामाप्रमाणे तक्रार कक्षाक विभाग नांदेड वाघाळा शहर दि. ०५/०६/२०१० पहावा.

इशारा :- मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनाधिकृत फेरबदलाबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदी नुसार दाखलपत्र गुन्ह्यास पात्र राहाल.

सहाय्यक संचालक नगर रचना

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

प्रतिलिपी व माहितीस्तव

१. मा. जिल्हाधिकारी, नांदेड

२. उप आयुक्त, अनाधिकृत बांधकाम विभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड

३. सहाय्यक संचालक नगर रचना, शाखा कार्यालय, नांदेड

पहावा.